

सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील
हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
असलेल्या गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा
शुल्क माफ करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन पुरकपत्र क्रमांक: शुल्क-५२१५/प्र.क्र.३७४/१५/मशि-२,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: ०७ डिसेंबर, २०१५

- वाचा :-** (१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.एफईडी-१५९२/१२०२/(११३२)/साशि-५,
दिनांक १८.१०.१९९३.
(२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.एफईडी-२००४/६३७६५/ (५१०/०४)/
केंपुयो, दिनांक २५ ऑक्टोबर, २००४.
(३) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.एससीवाय-२०१५/प्र.क्र.३११/म-७,
दिनांक २० ऑक्टोबर, २०१५.
(४) शासन परिपत्रक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. शुल्क-५२१५/प्र.क्र.३७४/१५/मशि-२,
दिनांक २४ नोव्हेंबर, २०१५.
(५) शासन शुध्दीपत्रक, महसूल व वन विभाग क्र.एससीवाय-२०१५/प्र.क्र.३११/म-७,
दिनांक ०९ नोव्हेंबर, २०१५.

शासन पुरकपत्र :

उपरोक्त नमूद संदर्भ क्र.३ येथील महसूल व वन विभागाच्या दिनांक २० ऑक्टोबर, २०१५ च्या शासन निर्णयास अनुसरून, सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये दर्शविलेल्या , ज्या गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे अशा टंचाईग्रस्त भागातील १४७०८ गावांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसंबंधी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संदर्भ क्र.४ येथील परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.आता या अनुषंगाने महसूल व वन विभागाने दि. ०९ नोव्हेंबर, २०१५ रोजी निर्गमित केलेल्या शासन शुध्दीपत्रकासोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे सुधारीत आकडेवारी विचारात घेऊन १५७४७ गावातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसंबंधी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.

सदर शासन पुरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१२०७१४५२१३०५०८ असा आहे. हे पुरकपत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(उर्मिला जोशी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) सर्व जिल्हाधिकारी,
- २) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- ३) सर्व सहसंचालक, उच्च शिक्षण,
- ४) प्रधान सचिव (उच्च व तंत्र शिक्षण) यांचे स्वीय सहाय्यक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ५) सह सचिव (मशि) यांचे स्वीय सहाय्यक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ६) उप सचिव (म-७), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ७) कार्यासन अधिकारी (मशि-३), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ८) निवडनस्ती (मशि-२).